

सर्व राज्य शासकीय कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह
निधी खात्याबाबत माहिती वेबसाइट वर उपलब्ध
असण्याबाबत....

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्रमांक : भनिनि १०११/प्र.क्र.१४० /११/१३-अ,

सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: ३०.११.२०११

परिपत्रक

सर्व राज्य शासकीय कर्मचा-यांच्या सन २०१०-११ या वर्षाच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या प्रधान लेखाकार कार्यालयातर्फे वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. कर्मचारी किंवा आहरण व संवितरण अधिकारी वर्गणीदाराचा जन्मदिनांक, GPF Series आणि खाते क्रमांक नोंदवून भविष्य निर्वाह निधी खात्याबाबतची माहिती वेबसाईटवर पाहू शकतात. ही माहिती पुढील वर्षाच्या जमा रकमा अपलोड होईपर्यंत संपूर्ण वर्षभर पाहता येईल. सक्षम प्राधिका-यांनी वर्गणीदारास भविष्य निर्वाह निधी खात्यातून अग्रिम मंजूर करताना कर्मचा-यांच्या वैयक्तिक खात्यातील जमा रक्कम पाहता येईल. जर एखादया कर्मचा-यास भविष्य निर्वाह निधीची वार्षिक स्लीप प्राप्त झाली नसेल तर, अशा कर्मचा-यास वरील वेबसाईटवरून त्याची प्रत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

२. <http://agmaha.cag.gov.in> या वेबसाईटवर उपरोक्त माहिती उपलब्ध असून सर्व आहरण व संवितरण अधिकारी व सर्व वर्गणीदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक 2०11130153621००1 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


३०.११.११

(पां.जो.जाधव)

उप सचिव, सा.प्र.विभाग

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

३. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर(१० जादा प्रतीसह)
७. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (१० जादा प्रतीसह)
- *८. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
- *९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- *१०. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
- *११. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई
- *१२. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई
- *१३. प्रबंधक, लोकायुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- *१४. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
१५. भारतीय लेखा परीक्षा आणि लेखा विभाग, महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ महाराष्ट्र यांचे कार्यालय, भविष्य निर्वाह निधी शाखा, जुनी सी.जी.ओ. बिल्डींग, न्यू मरीन लाईन्स, १०१ महर्षि कर्वे रोड, मुंबई ४०००२० (२५ जादा प्रतीसह)
१६. मुख्य लेखा परीक्षक, निवासी लेखे, कोकण भवन, नवी मुंबई
१७. संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई
१८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
२०. सर्व विभागीय आयुक्त
२१. सर्व जिल्हाधिकारी
२२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२३. ग्रामविकास विभाग/नगरविकास विभाग/वित्त विभाग (कोषा-प्र-५), मंत्रालय, मुंबई
२४. सर्व मंत्रालयीन विभाग
२५. मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/प्रादेशिक विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख
२६. मंत्रालय मध्यवर्ती ग्रंथालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रती)
२७. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने
२८. निवड नस्ती.

* पत्राने